



## जिल्हा परिषदरत्नागिरी

भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर भवन.  
तळ मजला, माळनाका, रत्नागिरी ४१५ ६१२  
बांधकाम विभाग रत्नागिरी



दूरध्वनी क्र - : .०२३५२-२२२२४२/२२००७६

ईमेल आय डी :-ee\_wd\_rtnzp@yahoo.in

जा.क्र.रजिप/बांध.रत्ना./ सी -६/ ८४ /२०२५

दिनांक :- ०२.०१.२०२५

०६ JAN २०२५

प्रति,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि),  
जिल्हा परिषद रत्नागिरी

विषय - माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) अंतर्गत माहे  
जानेवारी २०२४ ते माहे डिसेंबर २०२४ अखेरची १ ते १७  
मुद्यांची माहिती प्रसिद्ध करणेबाबत ...

उपरोक्त विषयान्वये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) अंतर्गत माहे  
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेरची १ ते १७ मुद्यांची माहिती यासोबत विहित नमुन्यात  
प्रसिद्ध करणेकरिता पाठविणेत येत आहे.

MUN

कार्यकारी अभियंता,  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी  
माहितीचा अधिकार अधिनियम २००५  
परिशिष्ट २

कलम ४ (१) (b)i

जिल्हा परिषदेची माहिती व कार्य आणि कर्तव्य (जिल्हा परिषद अंतर्गत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी यांची कार्य व कर्तव्य खालील प्रमाणे)

कार्यालयाचे नांव

:- बांधकाम विभाग रत्नागिरी  
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन  
जिल्हा परिषद रत्नागिरी

शासकिय विभागाचे नांव कोणत्या मंत्रालय खात्याचे अधिनस्त

:- ग्रामविकास विभाग

कार्यक्षेत्र

:- रत्नागिरी बांधकाम विभागाचे कार्यक्षेत्र  
राजापूर लांजा संगमेश्वर रत्नागिरी

विशिष्ट कार्य

१. पूर्ण झालेल्या कामांची वारंवार पहाणी करून ती सुस्थितीत ठेवणे.
२. नैसर्गिक आपत्ती असल्यास कामाला तात्काळ भेटी देऊन योग्य त्वा उपाययोजना करणे.
३. ग्रामस्थ, पदाधिकारी यांना कामाबाबत आवश्यक माहिती पुरविणे व योग्य मार्गदर्शन करणे.
४. कामांना प्रशासकिय व तांत्रिक मंजूरी प्राप्त करून घेणे.
५. योजनेचा प्रस्ताव तयार करणे.

विभागाचे ध्येयथोरण

रस्ते, इमारती व दळण वळण, साकव कामे, शाळा/अंगणवाडी इमारत बांधकामे इत्यादी कामांची अंदाजपत्रके व नकाशे तयार करणे, कामांची गुणवत्ता राखून कामे करून घेणे, झालेल्या कामांची मोजमापे घेवून मक्तेदारांचे देयके मापवहीत लिहून तयार करणे इत्यादी कामे या कामावर प्रशासकीय नियत्रण ठेवणे.

कार्य

:- नमुना व मध्ये दिल्याप्रमाणे कामाचे विस्तृत स्वरूप  
:- बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी.

मालमत्तेचा तपशिल

उपलब्ध सेवा

संस्थेचा संरचनात्मक तक्ता सोबत जोडला आहे.

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळ

:- ०२३५२/२२२२४२/२२००७६

साप्ताहीक सुटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा प्रत्येक शनिवार व रविवार साप्ताहीक सुट्या

M&W

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

**कलम ४ (१) (b)ii नमुना अ**

अ

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	अधिकार आर्थिक	कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	२	३	४	५
१	कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी	<p>१. योजनाना प्रशासकिय मान्यतादेणे.</p> <p>२. योजनाना तांत्रीक मंजूरी देणे</p> <p>३. कामांच्या निविदा करणे.</p> <p>४. कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्यांसाठी आहरण अधिकारी म्हणुन काम करणे.</p> <p>५. अग्रिम मंजूर करणे.</p> <p>६. विकास कामांची देयकांसाठी आहरण अधिकारी म्हणुन काम करणे.</p> <p>७. विभागातंर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे</p> <p>८. बांधकाम समिती समेच्या कामकाजाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे व दस्तऐवज आपल्या अभिरक्षेत ठेवणे व सचिव म्हणुन कामकाज करणे.</p> <p>९. शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करणे.</p>	<p>महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८</p> <p>महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१</p> <p>महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४</p> <p>महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१</p> <p>महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७</p>	

  
**कार्यकारी अभियंता**  
**बांधकाम विभाग रत्नागिरी**  
**जिल्हा परिषद रत्नागिरी**

कलम ४ (१) (b) ii नमुना अ

ब

**बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	अधिकार प्रशासकिय	कोणत्या कायदा/नियम/शासन निर्णय/ परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	२	३	४	५
१	कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी	अधिपत्या खालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना बाबींचे अधिकार १. सर्व प्रकारच्या रजा, २. वेतन वाढी, ३. कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे, ४. गोपनिय अहवाल लिहिणे ५. वेतन निश्चिती करणे ६. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकातील नोंदी साक्षांकित करणे ७. हिंदी मराठी भाषा परिक्ष उत्तीर्ण होणे / सुट देणे ८. पोस्टेज स्टॅम्प खरेदी करणे. <b>विकास कामा संदर्भातील अधिकार</b> १. विकास कामांच्या अंदाजपत्रकास तांत्रीक मान्यता देणे २. विकास कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता देणे ३. विकास कामांच्या ई-निविदा प्रसिद्ध करणे ४. विकास कामांच्या निविदा स्विकारणे ५. विकास कामांचे आदेश देणे ६. विकास कामांची देयके देणे ७. वेळोवेळी शासन प्रशासनाच्या सुचने नुसार कामाकाज करणे	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी यांचे आदेश क्रमांक. १) रजिप/साप्रवि/ग-२/ प्राधीकार/११२/ १९८४ दिनांक ४/१/१९८४ २) रजिप/साप्रवि/ग-२/ ७०४/२००२ दिनांक १/२/२००२ ३) क्र. रजिप/साप्रवि/ ग-२/ २७०/२०१० दिनांक १८/३/२०१० ४) क्र. रजिप/साप्रवि/ ग-२/अधिकार प्रदान/ ४७५९/२०१० दिनांक १६/८/२०१०	
२	उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी	अधिपत्या खालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना बाबींवर नियंत्रण ठेवणे १. सर्व प्रकारच्या रजा, २. वेतन वाढी, ३. कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे., ४. गोपनिय अहवाल लिहिणे, ५. वेतन निश्चिती करणे ६. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकातील नोंदी साक्षांकित करणे ७. हिंदी मराठी भाषा परिक्ष उत्तीर्ण होणे / सुट देणे ८. पोस्टेज स्टॅम्प खरेदी करणे.		
३	उप अभियंता (बांधकाम) बांधकाम विभाग रत्नागिरी	विकास कामा संदर्भातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे १. विकास कामांच्या अंदाजपत्रकास तांत्रीक मान्यता देणे २. विकास कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता देणे ३. विकास कामांच्या ई-निविदा प्रसिद्ध करणे ४. विकास कामांच्या निविदा स्विकारणे ५. विकास कामांचे आदेश देणे, ६. विकास कामांची देयके देणे ७. वेळोवेळी शासन प्रशासनाच्या सुचने नुसार कामाकाज करणे		
४	उप अभियंता (संकल्प चित्र) बांधकाम विभाग रत्नागिरी	संकल्प चित्र शाखेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.		

Momy

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

**कलम ४ (१) (b)ii नमुना अ**

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	अधिकार फौजदारी	कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	२	३	४	५

----- निरंक -----

M&H  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (१) (b)ii नुमान अ

ड

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	अधिकार अर्धन्यायीक	कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	२	३	४	५
----- निरंक -----				

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

**कलम ४ (१) (ब) (ii) नमुना (ब)**

**बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  
यांच्या कर्तव्याचा तपशिल**

अ. क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदा/ नियम / शासननिर्णय / परिपक्वनुसार	अभिप्राय
१	२	३	४	५
१	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	कार्यालयीन सर्व कार्यासनाचे व कामांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करणे. सहाय्यक माहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
२	पी ओ १	प्रशासकीय इमारत बांधकाम, शिक्षण विभागाकडील योजना २ शाळा बांधकाम दुरुस्ती, कंपाऊंड वॉल बांधकामे, (यो. वा. जि.) निलेखने, महिला बालकल्याण विभाग योजना, दुरुस्ती निलेखन, अंगणवाडी इमारत बांधकामे, जिल्हा वार्षिक योजना, कोयना भुकंप, अर्जुना प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, कोकण पर्यटन, ग्रामीण यात्रास्थळ, कातळशिल्प २०% सेस समाजकल्याण रस्ते समाजांदिर दलितवस्ती बांधकाम, १३% अंगण योजना, १४% बनमहसुल, तांडा वस्ती योजना, नाविन्यपूर्ण योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील योजना, ग्रावं/पं.स./जि प. १४ वा वित्त आयोग ग्रामनिधी स्तर.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
३	पी ओ २	जिल्हा वार्षिक योजना, SQM अहवालकार्यावाही करणे, दक्षता गुणनियंत्रण योजना कामकाज इत्यादी	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग- २/११२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
४	पी. ओ. ३	जि. प. सेस, पं. स. सेस, ग्रावं, योजना कामकाज, नागरी सुविधा १७ सामुहिक, १५ वा वित्त आयोग मुलभुत सुविधा २५१५-१२३८, मुख्यालय.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/३३२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
५	पी. ओ. ४	ग्रावं फंडातील योजनांचे कामकाज, यशवंत ग्रामसमृद्धी योजना, कृषि विभागाकडील योजना (शासन व जि. प. स्तर), आमदार, खासदार, डॉगरी विकास कार्यक्रम, पशुसंवर्धन विभागाकडील योजना नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, जिवायो अंतर्गत साकव, कामकाज रस्ते, जनसुविधा योजना आरोग्य विभागाकडील योजना. शेत पाणंद रस्ते, मग्नारोहयो.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/३३२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
६	प्रमुख आरेखक	दरसुची, रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, सांख्यिकी पुस्तीका, वि. स. ता. प्र. अ. ता. प्र., कपात सुचना, वाहन गणती, आठमाही व बारमाही रस्ते माहिती, जि. प. रस्ते नुकसान भरपाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट अ, ब, क, टोपोशिट आश्वासन, लक्षवेधी, औचित्याचा मुददा.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/ १९८४ दि. ४/३/१९८४	
७	आरेखक	मा. आमदार, खासदार, मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ यांचे कडील निवेदन पत्रव्यवहार, रस्ते, दुरुस्ती व जागांविषयक पत्रव्यवहार, रस्ते विषयक दुरुस्ती कार्यक्रम ग-ड, आपत्कालीन पुरस्ती पूरप्रतिबंधक कार्यक्रम व दैनंदिनी अहवाल, साकव व पूल दुरुस्ती कार्यक्रम पत्रव्यवहार (शासन/जि. प.) इमारत दुरुस्ती कार्यक्रम (शासन) निलेखन विषयक पत्रव्यवहार (ग्रामपंचायत जि. प. मालकीच्या इमारती) अतिक्रमणे व उपोषणे, कोर्टकेस, लोकशाही दिनांतील रस्ते विषयक प्रकरणे पत्रव्यवहार, विधानसभा तारांकित, अतारांकित प्रश्न नाहरकत दाखले, भाडेपत्रक इमारत भाडे, नोंदवहया (३९,४०,४१) उत्पन्न वाढी बाबत पत्रव्यवहार आपले सरकार निवारण (पोर्टल) जिल्हाधिकारी कार्यालयातील २४ x ७ कक्षाकडील तक्रारी याबाबतचा पत्रव्यवहार इत्यादी.		

८	सहाय्यक लेखाधिकारी	लेखा विषयक सर्व कामांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करणे.	
९	अे-१	बजेट संदर्भातील सर्व कामे दरमहा मासिक लेखा वर्षाअखेर वार्षिक लेखा तयार करणे अखंचित रक्कमा शासनाकडे भरणा करणे गट अ.ब.क.ड, तिमाही नोंदवहया ठराव घेणे युटीलायझेशन प्रमाणपत्र देणे.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/१९८४ दि. ४/१/१९८४ २) मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडील पत्र क्र. रजिप/वित्त/फ१/आस्था/१९३१/१७ दिनांक ७/७/१९९७
१०	अे-२	जिल्हा वार्षिक योजना प्राथ. शाळा दुरुस्ती व नवीन बांधकामे, अंगणवाडी दुरुस्ती व नवीन बांधकामे अतिवृष्टी नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाच्या योजना, खनिज विकास निधी, जि. प. सेस अभिलेख कक्ष, जि. प. सेस इतर इमारत दुरुस्ती कार्यक्रम, जि. प. सेस ग्रामिण रस्ते काग्रक्रम, जि. प. सेस पदाधिकारी, अधिकारी निवासस्थान कार्यक्रम, जि. प. सेस नैसर्गिक आपत्ती कार्यक्रम, जि. प. सेस १७ सामुहिक विकास कार्यक्रम, जि. प. सेस साकव दुरुस्ती, प्रकल्प बाधित मालमत्ता नुकसान भरपाई योजना	
११	अे-३	आमदार स्थानिक विकास, खासदार स्थानिक विकास, डॉगरी विकास कार्यक्रम, रस्ते व जिवायो नविन साकव बांधकामे, इतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रम नाविन्यपूर्ण, आरोग्य विभागाकडील योजना, इत्यादी योजनांची देयके तपासणे योजनांच्या कामाची प्रगती नोंदवही अद्यावत ठवेणे व कामांचे मुदतवाढ प्रस्ताव मंजूर करणे मक्तेदारांना वर्कडन प्रमाणपत्र देणे.	
१२	अे-४	वरील प्रमाणे	
१३	अे ५	स्थानिक निधी लेखा, महालेखापाल, पंचायत राज समिती लेखा परिक्षण, अंतर्गत लेखापरिक्षण, भार अधिभार प्रकरणे, स्थायी आदेश संकलन व नियत कालिके एकत्रित नोंदवहया, एक तीन वर्षावरील देयकांना मंजूरी देणे, अधिवेशन कामकाज, पंचायत राज समिती लेखा परिक्षण संदर्भात कामकाज प्रश्नावली क्रमांक १	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/१९८४ दि. ४/१/१९८४
१४	अे ६	रोखपाल विषयक कामकाज डिसीपीएस, फंड शेडयुल्ड्स मक्तेदार आयकर माहिती कर्मचारी वेतन वजाती, आयकर रिटर्न, निवासस्थान धनादेशाबाबत भाडे भरणा करून घेणे झेडपीएफएमएस वजाती धनादेश काढणे व भरणा करणे.	
१५	अे-७	काम वाटप समिती, १० लाख रक्कमेच्या आतील कामांची निविदा प्रक्रिया व अनुषंगिक कार्यवाही, सुशिक्षित बेरोजगार रजिस्ट्रेशन व म. ग्रा. रो. ह.यो. पत्रव्यवहार कामकाज, पेपर मधील निविदा जाहिरात प्रसिद्धी देयके तयार करणे.	
१६	अे-८	ठेकेदार नोंदवही व नुतनीकरण १० लाखाचे पुढील कामांची निविदा प्रक्रिया व अनुषंगिक कार्यवाही	
१७	सौ-१	वर्ग १ व २ अधिकारी यांची आस्थापना विषयक वेतनवाढ व वेतन निश्चिती, वेतन देयके करणे, तसेच सर्व प्रकारच्या रजा व सेवानिवृत्ती प्रकरण मधील सर्व कामकाज आयकर बाबत, भनिनि प्रस्ताव, कार्यवाही व सेवापुस्तके वेतन भत, प्रवासभता, व्यावसायिक परिक्षा खर्चाचा ताळमेळ घेणे व अनुदान मागविणे, वर्ग १ व २ अधिकारी यांना हजर करून घेणे, सेवार्थ वेतन देयके बायोर्मेट्रिक उपस्थिती प्रशिक्षणे इत्यादी.	

१८	सी-२	आयुक्त तपासणी, मु. का. अ. तपासणी वर्ग ४ व ३ कर्मचारी दप्तर तपासणी, तर लिलाव प्रस्ताव मंजूरी व इतर पत्रव्यवहार, साठा राजिस्टर देयके स्टेशनरी खरेदी, संगणक खरेदी, दुरुस्ती टोनर खरेदी दुरुस्ती देयके झेरॉक्स देयके, विभागाला व उपविभागाला आवश्यक असणारी स्टेशनरी साहित्य खरेदी करणे व वाटप करणे, अभिलेख वर्गाकरण कामकाज, मान्सुन कार्यक्रम, राजीव गांधी पंचायत राज अभियान	
१९	सी-३	वर्ग ३ व ४ कर्मचारी यांची आस्थापना, वार्षिक वेतनवाढ प्रकरणे वेतन निश्चिती, वर्ग ३ व ४ कर्मचारी यांचे सर्व रजा मंजूर करणे, वर्ग ३ व ४ सेवानिवृत्त होणारे तसेच स्वेच्छा सेवा निवृत्त होणारे कर्मचारी यांचे पेन्शन केस बनविणे, मुळ सेवापुस्तके, दुद्यम सेवा पुस्तके, सेवाप्रवेशोत्तर परिक्षा जादा वयोमर्यादा अट क्षमापित करणे, संगणक, टंकलेखन परिक्षा बाबत माहिती, नविन नेमणुकीने हजर झाल्यानंतरचे वैद्यकीय प्रमाणपत्र नावात बदल करणे, येणे देणे नसले बाबतचा दाखला देणे, गोपनिय अहवाल वर्ग ३ व ४ इत्यादी.	
२०	सी-४	कार्यकारी अभियंता यांचे वाहना बाबत कामकाज, (अग्रीम, पेट्रोल देयके, डिझेल खरेदी इत्यादी), वर्ग ३ व ४ कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके वैद्यकीय देयके विद्युत देयके, दुरध्वनी देयके इत्याती, अतिरिक्त मेहनताना प्रस्ताव मंजूरी, भविष्य निर्वाह निधी, ठेवसंलग्न विमा, गट विमा प्रस्ताव अर्जित रजा रोखीकरण प्रस्ताव, आकस्मिक खर्चाची नोंदवही व अग्रीम नोंदवही करणे.	
२१	सी-५	कार्यालयीन जामिन कदबे, मुर्बई टपाल नेणेसाठी परिचरांना आदेश काढणे, पेजे सभागृह पत्रव्यवहार, चौकीदार पत्रव्यवहार	
२२	सी-६	जंगम (मालमत्ता नोंदवही साहित्या खरी, निलेखन), पदाधिकारी निवासस्थान फर्निचर पुरविणे, उपविभाग तपासणी, लोकशाही दिन उपोषण / संप कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तक्रार निवारण समिती सभा, सार्वत्रिक निवडणूक कामकाज.	१) मा. मुख्य कायकारी अधिकारी यांचे आदेश क्र. रजिप/साप्रवि/ग-२/११२/१९८४ दि. ४/१/१९८४
२३	सी-७	माहिती अधिकार पत्रव्यवाहर व मासिक अहवाल पेन्शन आदाजात, आर. डॉ. चक्काण संपूर्ण विषयाची नस्ती, नविन वाहनाबाबत संपूर्ण कामकाज खरेदी, मागासवर्गाय समित्या तसेच पंचायत राज समिती आस्थापना कामकाज.	
२४	सी-८	बांधकाम समिती सभा सर्व कामकाजविविध बांधकाम समिती सभाची माहिती एकत्रिकरण निवासस्थान भाडे वसुली, चहापान देयके, बांधकाम समिती सदस्य प्रवासभत्ता देयके, अनुषंगिक पत्रव्यवाहर नागरीकांची ग्रामस्थांची सनद, बांधकाम समिती सदस्य अंदाजपत्रक, कार्यालयाचे ई मेल काढणे मोबाईल अंप लॉगीन करणे इत्यादी	
२५	सी-९	वरील प्रमाणे	
२६	सी-१०	यशवंत पंचायत राज अभियान वार्षिक प्रशासन मासिक वार्षिक अहवाल जिल्हा सांछिकी माहिती पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण इत्यादी	
२७	बारनिशी	आवक/ जावक बारनिशी गोषवारा एकत्रिकरण संदर्भ नोंदवहया अद्यावत ई-टपाल इत्यादी.	

M.W

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (१) (b) iii

बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे  
उत्तरदायीत्व निश्चित करून कार्य पद्धतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार /नांव)

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी / कर्मचारी	अभिप्राय
१	उपविभागाची तपासाणी	वर्षातून १ वेळ	कार्यकारी अभियंता व त्यांची समिती	

Maw

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (१) (b)iv नमुना अ

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनांचे लक्ष वार्षिक

अ.क्र.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
				निरंक

Mall  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (१) (b)iv नमुना ब

कामाची कालमर्यादा ..... काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा

अ.क्र.	काम/ कार्य	दिवस / तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	उप विभागाची तपासणी	५ दिवस	क. प्र. अ., स. प्र. अ.व समिती	विभाग प्रमुख

M&W  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (1)(b)v नमुना अ

बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयातील कामाच्या संबंधित अधिनियम

अ.क्र.	सुचना पत्रानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय असल्यास
१	बांधकामाच्या कामावर नियंत्रण ठेवणे	महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१	वेळोवेळी अद्यावत केल्यानुसार

मर्गदर्शक  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४ (1) (अ) (vi)

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयामध्ये दस्तऐवजाची वर्गवारी

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार/ नस्ती/मस्टर/नोंदपुस्त क/क्हाचर इ.	विषय	प्रमुख बाबोचा तपशिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	अभिलेख	स्थायी आदेश	अ	कायम
२		आवक जावक नोंदवही	अ	कायम
३		सेवापुस्तक	ब	३० वर्ष
४		गोपनिय अहवाल	ब	३० वर्ष
५		वेतन वाढ नियंत्रण	ब	३० वर्ष
६		वेतनवाढ अदा नोंदवही	ब	३० वर्ष
७		वेतननिश्चिती नस्ती	ब	३० वर्ष
८		पेन्शन नस्ती	ब	३० वर्ष
९		मस्टर	ब	३० वर्ष
१०		बदली प्रस्ताव	ब	१० वर्ष
११		वार्षिक प्रशासन अहवाल	क	१० वर्ष
१२		सर्वसाधारण भविष्य निवाह निधी मधुन रक्कम मंजूर करणे	क	१० वर्ष
१३		बांधकाम समिती सभा इतिवृत्त रजिस्टर	अ	कायम
१४		बांधकाम समिती सभा ठराव रजिस्टर	अ	कायम
१५		कामांची देयके	ब	३० वर्ष

M.D.  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४(१) व (xvi)

कलम ४ (१) व (xvi)

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील माहिती अधिकारी / सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी /

अपिलीय अधिकारी

(तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ.

शासकिय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकिय माहिती अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन नं	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	श्री. व्ही. व्ही. घोसाळकर	प्रभारी उप कार्यकारी अभियंता	राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी	बांधकाम विभाग रत्नागिरी	ee_wd_rtn@yahoo.in	कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी जि. प. रत्नागिरी

अ.क्र.	सहाय्यक शासकिय माहिती अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन नं	ई-मेल
१	२	३	४	५	६
१	श्री. संदिप हरिशचंद्र पवार	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी	बांधकाम विभाग रत्नागिरी	ee_wd_rtn@yahoo.in

*Mally*  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४(१) व (xvi)

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील शासकिय माहिती अधिकारी सहाय्यक माहिती अधिकारी / अपिलीय अधिकारी (तेथील लोक प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

क. अपिलीय अधिकारी

अ.क्र.	शासकिय अपिलीय अधिकारी-नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन नं	ई-मेल	शासकिय माहिती अधिकारी यांचे नाव
१	२	३	४	५	६	७
१	श्री. मानसिंग पाटील	कार्यकारी अभियंता	राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी	बांधकाम विभाग रत्नागिरी	ee_wd_rtn@yahoo.in	श्री.कृष्ण.घोसाळकर श्री. एस.एच.पवार

M&U  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४(१) (व) (ix)

बांधकाम विभाग रत्नगिरी कार्याल्यातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन बाबतचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचारी नांव	वर्ग	एकूण वेतन
१	कार्यकारी अभियंता	श्री. मानसिंग पाटील	वर्ग-१	१५४४४०/-
२	उपकार्यकारी अभियंता	रिक्त		
३	उप अभियंता (बांधकाम)	रिक्त पद	वर्ग-२	
४	उप अभियंता (संकल्प चित्र)	रिक्त पद	वर्ग-२	
५	सहाय्यक लेखा अधिकारी	श्री. राजेंद्र रामचंद्र जाधव	वर्ग -३	१०३११०/-
६	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	श्री. संदिप हरिशचंद्र पवार	वर्ग -३	७२७४१/-
७	शाखा अभियंता	श्री. विनय वसंत घोसाळकर	वर्ग -३	१२७५१५/-
८	कनिष्ठ अभियंता	श्रीम. स्नेहा संजय राणे	वर्ग -३	१०९३११/-
९	शाखा अभियंता	श्रीम. अपर्णा विलास मांजरेकर	वर्ग -३	१०६०५०/-
१०	प्रमुख आरेखक	श्री. प्रदीपकुमार वसंतराव सोनवणे	वर्ग -३	१३०४५८/-
११	आरेखक	श्री. दिनेश दशरथ भितळे	वर्ग -३	१०२५१०/-
१२	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. चंद्रकांत नामदेव कारंडे	वर्ग -३	८१४८६/-
१३	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. सुनिल काळे	वर्ग -३	७५३३०/-
१४	वरिष्ठ सहाय्यक लिपिक	श्री. सुनिल बाब्या गोरे	वर्ग -३	५४६३०/-
१५	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. दत्तात्रय उत्तमराव वाडीकर	वर्ग -३	५१४९०/-
१६	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. तनुजा दिपक पवार	वर्ग -३	६४८९०/-
१७	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. पुजा विवेक पाटील	वर्ग -३	६८६०७/-
१८	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. अपेक्षा अंकुश गावडे	वर्ग -३	६६८७०/-
१९	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. प्रज्ञा प्रमोद कदम	वर्ग -३	६६८७०/-
२०	वरिष्ठ सहाय्यक (लेखा)	श्री. सुधीर अनंत मुसळे	वर्ग -३	५६७०७/-
२१	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. सिध्दी गजानन फेफडे	वर्ग -३	४९५९०/-
२२	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. मीना प्रशांत जोशी	वर्ग -३	६२४००/-
२३	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. शैलेश अनंत पाटील	वर्ग -३	४९५९०/-
२४	कनिष्ठ सहाय्यक (लेखा)	श्री. राजेंद्र कमलाकर जाधव	वर्ग -३	७४८०८/-
२५	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. उर्पेंद्र शशिकात दळी	वर्ग -३	४९५९०/-
२६	कनिष्ठ सहाय्यक	श्री. अभिनव प्रमोद शेट्ये	वर्ग-३	५६२५०/-

२७	कनिष्ठ सहाय्यक	श्री.राहुल विनोद धुमाळे	वर्ग-३	३६५०४/-
२८	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम.मिलन मोहन पेडणेकर	वर्ग-३	५६२५०/-
२९	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम.सुंगंधा दिनकर जाधव	वर्ग-३	४९७३५/-
३०	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम.भाग्यश्री.उन्मेश लाड	वर्ग-३	३८६५५/-
३१	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम. धनश्री धर्मनन्द कांबळे	वर्ग-३	४८१५०/-
३२	परिचर	श्रीम. मानसी दिनेश आखाडे	वर्ग-४	३७२६५/-
३३	परिचर	श्रीम. मंजीरी महेंद्र वाडेकर	वर्ग-४	४५१४०/-
३४	परिचर	श्री. मंगेश किशोर चव्हाण	वर्ग-४	५०३७२/-
३५	परिचर	श्रीम.फालुनी अजित नारेकर	वर्ग-४	२३४३८/-

मत्तू  
 कार्यकारी अभियंता  
 बांधकाम विभाग रत्नागिरी  
 जिल्हा परिषद रत्नागिरी

कलम ४(१) (ब) (ix)

बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, व मोबाईल नंबर  
बाबतचा तपशील

अ.क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचारी नांव	वर्ग	मोबाईल नंबर
१	कार्यकारी अभियंता	श्री. मार्नासग पाटील	वर्ग-१	९८६००६८३००
२	उपकार्यकारी अभियंता	रिक्त		
३	उप अभियंता (बांधकाम)	रिक्त पद	वर्ग-२	
४	उप अभियंता (संकल्प चित्र)	रिक्त पद	वर्ग-२	
५	सहाय्यक लेखा अधिकारी	श्री. राजेंद्र रामचंद्र जाधव	वर्ग-३	९३७०२५५१५०
६	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	श्री. संदिप हरिशचंद्र पवार	वर्ग-३	९४०५७०७०७८
७	शाखा अभियंता	श्री. विनय वसंत घोसाळकर	वर्ग-३	९४०३६२९८५६
८	कनिष्ठ अभियंता	श्रीम. स्नेहा संजय राणे	वर्ग-३	७५८८९०००३७
९	शाखा अभियंता	श्रीम. अपर्णा विलास मांजरेकर	वर्ग-३	९४२३८७५२०७
१०	प्रमुख आरेखक	श्री. प्रदीपकुमार वसंतराव सोनवणे	वर्ग-३	९४२१५५०४०९
११	आरेखक	श्री. दिनेश दशरथ भितळे	वर्ग-३	९४२२२३१८२२
१२	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. चंद्रकांत नामदेव कारंडे	वर्ग-३	९४०५७२३००३
१३	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. सुनिल हणमंत काळे	वर्ग-३	७०२८३१८६१६
१४	वरिष्ठ सहाय्यक लिपिक	श्री. सुनिल बाब्या गोरे	वर्ग-३	९६२३७१५९१५
१५	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. दत्तात्रय उत्तमराव वाडीकर	वर्ग-३	९४०५७४१८८१
१६	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. तनुजा दिपक पवार	वर्ग-३	९९७०४३८७००
१७	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. पुजा विवेक पाटील	वर्ग-३	९४२११३६९६९
१८	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. अपेक्षा अंकुश गावडे	वर्ग-३	९८६०३२५३१३
१९	वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. प्रज्ञा प्रमोद कदम	वर्ग-३	८९७५६३६६१२
२०	वरिष्ठ सहाय्यक (लेखा)	श्री. सुर्धीर अनंत मुसळे	वर्ग-३	९४०३५०८०११
२१	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. सिध्धी गजानन फेफडे	वर्ग-३	९६८९४६९३८७
२२	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्रीम. मीना प्रशांत जोशी	वर्ग-३	९५०९६८८२९६
२३	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. शैलेश अनंत पाटील	वर्ग-३	९८५०५२६६२५
२४	कनिष्ठ सहाय्यक (लेखा)	श्री. राजेंद्र कमलाकर जाधव	वर्ग-३	९५५२३०८५२२
२५	कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)	श्री. उपेंद्र शशिकात दली	वर्ग-३	९९६०२४६५८८
२६	कनिष्ठ सहाय्यक	श्री. अभिनव प्रमोद शेट्ये	वर्ग-३	७५५८४३७११७

२७	कनिष्ठ सहायक	श्री. राहुल विनोद धुमाळे	वर्ग-३	७५८८३२७९३१
२८	कनिष्ठ सहायक	श्रीम. मिलन मोहन पेडणेकर	वर्ग-३	९६६५३०८९८६
२९	कनिष्ठ सहायक	श्रीम. सुगंधा दिनकर जाधव	वर्ग-३	९९२१६८१२७५
३०	कनिष्ठ सहायक	श्रीम. भाग्यश्री. उन्मेश लाड	वर्ग-३	७३८७१७६३९२
३१	कनिष्ठ सहायक	श्रीम. धनश्री धर्मानंद कांबळे	वर्ग-३	९७६५४१६३४९
३२	परिचर	श्रीम. मानसी दिनेश आखाडे	वर्ग-४	८२०८७६४४६९
३३	परिचर	श्रीम. मंजीरी महेंद्र वाडेकर	वर्ग-४	९५०३११०६५५
३४	परिचर	श्री. मंगेश किशोर चक्हाण	वर्ग-४	९५१८९४८२५७
३५	परिचर	श्रीम. फाल्गुनी अजित नावंकर	वर्ग-४	७२७६७०५२८८

M&W  
 कार्यकारी अभियंता  
 बांधकाम विभाग रत्नागिरी  
 जिल्हा परिषद रत्नागिरी

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक यंत्रणेला त्यांच्या आराखड्यानुसार मिळणाऱ्या आर्थिक तरतूदीकरिता होणारा संभाव्य खर्च आणि सहवितरणानुसार अहवाल.

सन एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ प्राप्त अनुदान व संभाव्य खर्च दर्शविणारे प्रपत्र

विभागाचे नाव :- बांधकाम विभाग रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी

अ.क्र.	योजनेचे लेखाशिर्ष/उपशिर्ष	मंजूर तरतूद सन एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४	संभाव्य खर्च
१	२	३	४
१)	जिल्हा वार्षिक योजना(रस्ते किमान गरजा) एकूण	१४४८५८७८४	१४४८५८७८४
२)	लेखाशिर्ष -३०५४ मार्ग व पूल रस्ते परिषण व दुरुस्ती योजनेतर योजना (मंजूर वेतनासह) एकूण	१४४८५८७८४	१४४८५८७८४
३)	लेखाशिर्ष -२०५९ सार्वजनिक बांधकाम योजनेतर योजना(इमारती परिषण दुरुस्ती/हत्यारे व यंत्रे दुरुस्ती) एकूण	-	-
४)	४-इमारती व दळणवळण जिल्हा परिषद योजना एकूण	२३३८५५००	२३३८५५००
५)	४-इमारती व दळणवळण अभिकरण योजना एकूण	२३३८५५००	२३३८५५००

Mall  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

नमुना "ग"  
प्रथम अपीलीय अधिकारी

अ.क्र.	प्रथम अपीलीय प्राधिका- याचे नाव	अधिकार पद	प्रथम अपीलीय प्राधिका- याची कार्यकक्षा	अहवाल देणारे जन माहिती अधिकारी	ई-मेल आयडी (या कायदयापुरताच)
१	श्री. मानसिंग पाटील	कार्यकारी अभियंता	बांधकाम विभाग रत्नागिरी	कर्निष्ठ प्रशासन अधिकारी	eezpchiplun@gmail.com
२				सहाय्यक लेखा अधिकारी	
३				शाखा अभियंता	

मुद्रा  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

जिल्हा परिषदेच्या अनुदानातून कार्यक्रम कार्यान्वित करण्याचे पध्दतीसह कार्यक्रमासाठी  
रक्कमेची विभागणी व त्या कार्यक्रमासाठी लाभार्थी

जिल्हा परिषदेच्या अनुदानातून कार्यक्रम कार्यान्वित करण्याचे पध्दतीसह कार्यक्रमासाठी  
रक्कमेची विभागणी व त्या कार्यक्रमासाठीलाभार्थी या विषया बाबतची माहिती या विभागाशी  
संबंधित नाही.

*(Signature)*  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

**जिल्हा परिषदेने मंजूरी दिलेली सूट, परवाना किंवा अधिकार पत्र**

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग मार्फत बांधकामाच्या विविध विकास योजनांतील कामे ठेकेदारांमार्फत केली जातात अशी विकास कामे करत असताना मक्तेदार/सहकारी संस्था यांना कोणत्याही प्रकारची विशेष सूट दिली जात नाही. त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येते. बांधकाम विभागामार्फत उपविभागांतर्गत जल वहातुकीचे दृष्टीने तरी चालविण्यात येतात. अशा तरी चालविणे किरता जाहिर लिलाव लावण्यात येऊन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मक्तेदारांना तरी चालविणे करिता परवाना दिला जातो.

M&W  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

जिल्हा परिषद असलेल्या व गठीत केलेल्या इलेक्ट्रनिक फॉर्म सा.डी.मध्ये उपलब्ध  
असलेल्या माहितीचा तपशिल

माहिती निरंक

M.W.  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

जिल्हा परिषद कामाच्या वेळात ग्रंथालय किंवा वाचनालय लोकांच्या उपयोगासाठी तयार करण्यात आलेले आहेया संविधेसह लोकांना माहिती उपलब्ध होण्यासाठी केलेल्या सुविधेचा तपशिल

बांधकाम विभाग रत्नागिरी अंतर्गत ग्रंथालय किंवा वाचनालय यांची सुविधा उपलब्ध नाही तसेच सदरचा विषय या विभागाशी संबंधित नाही.

Mallu

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

माहिती अधिकारी यांचे नांव व हुंद्यासह इतर तपशिल

अपिलिय अधिकारी यांचे नांव - श्री.मानसिंग कृष्णराव पाटील  
कार्यकारी अभियंता  
बांधविभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

माहिती अधिकारी यांचे नांव - श्री.विनय वसंत घोसाळकर  
उपकार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

माहिती  
कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी

वहीत केलेली अशाच प्रकारची इतर माहिती प्रत्येक वर्षा ही माहिती अद्यावत करून प्रसिद्ध करावयाची आहे.

उपरोक्त विषयाच्या माहिती व्यतिरिक्त अन्य माहिती या विभागाकडे तयार करण्यात आलेली नाही.

Mallu

कार्यकारी अभियंता  
बांधकाम विभाग रत्नागिरी  
जिल्हा परिषद रत्नागिरी